

साठवण तलाव हंड्याकुंड्या (देव्हारी), ता.चोपडा,  
जि.जळगांव या प्रकल्पाच्या रु.२४.६६ कोटी इतक्या  
किंमतीस प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान  
करणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
जलसंपदा विभाग,  
शासन निर्णय क्रमांक: सुप्रमा-२०२४/(२१४/२०२४)/लपा  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक:- ३०/०६/२०२५

पहावे :-

- १) कार्यकारी संचालक, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव यांचे जा.क्र.तापाविम/प्रशा-५/२३६५/सन २०२४, दिनांक १३/०६/२०२४ चे पत्र.

प्रस्तावना:-

साठवण तलाव हंड्याकुंड्या (देव्हारी) हा प्रकल्प, तापी पाटबंधारे विकास महामंडळातील तापी खोऱ्यातील तापी सातपुडा उपखोऱ्यात जळगांव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील देव्हारी गावाजवळ स्थानिक नाल्यावर प्रस्तावित असून सदर नाला हा अनेर नदीचा उपनाला आहे. सदर योजना हि डोंगरी क्षेत्रातील आहे. प्रकल्पाची साठवण क्षमता ही २.५८ दलघमी आहे. सदर प्रकल्पामुळे जळगांव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील २६४ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

सदर योजनेस महामंडळ निर्णय क्र.तापाविम/काअ/प्रवि-१२/३२-९८/प्रमा/३२ दि.१२/१०/१९९८ अन्वये दरसूची सन १९९७-९८ वर आधारित रु.३.५१ कोटी इतक्या किंमतीस मुळ प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती.या प्रकल्पाचे सन २०२२-२३ च्या दरसूचीवर आधारित रु.२४.६६ कोटी इतक्या किंमतीच्या प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यतेच्या मुल्यापेक्षा छाननी अहवालास राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीच्या दि.३०/०५/२०२४ रोजी झालेल्या २१४ व्या बैठकीत मुद्दा.क्र.७ च्या अधीन राहून निर्णयार्थ सादर करणेस सहमती दिली आहे.

सदर प्रकल्प लाभव्यय गुणोत्तर व पाणीसाठा प्रति सघमी किंमतीच्या मापदंडात बसतो, तथापि अंतर्गत आर्थिक परतावा दराच्या मापदंडात बसत नाही. त्यामुळे सदर प्रकल्प व्यय अग्रक्रम समितीच्या दिनांक १८/०२/२०२५ रोजीच्या बैठकीत मान्यतेस्तव सादर करण्यात आला व या प्रकल्पास दरसूची सन २०२२-२३ वर आधारित रु.२४.६६ कोटी इतक्या किंमतीस प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर मान्यतेनुसार प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब विचाराधीन आहे.

शासन निर्णय :-

साठवण तलाव हंड्याकुंड्या (देव्हारी), ता.चोपडा, जि.जळगांव, या प्रकल्पास दरसूची सन २०२२-२३ वर आधारित रु.२४.६६ कोटी (चोवीस कोटी, सहासष्ट लक्ष फक्त) इतक्या किंमतीस (प्रत्यक्ष कामासाठी एकूण रु.२३.६७ कोटी व अनुषंगीक खर्च ०.९९ कोटी) खालील अटीच्या अधीन राहून प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत निर्णय शासनाने घेतला आहे. प्रकल्पाचा उपशिर्ष निहाय तरतूदींचा गोषवारा परिशिष्ट - "अ" मध्ये सोबत जोडला आहे.

- १) सुधारीत प्रशासकीय मान्यतेच्या मर्यादेतच काम पूर्ण करण्याची दक्षता महामंडळाने घ्यावी.
- २) योजनेची अंमलबजावणी करताना प्रचलित शासन निर्णय, नियम, CVC तत्वे, वित्तीय मर्यादा, विहित निविदा कार्यपद्धती अनुसरणे, आवश्यकतेनुसार राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने प्रकल्पाच्या व कामाच्या अनुषंगाने दिलेल्या निदेशांचे व त्रुटींची पूर्तता करणे याची सर्वस्वी जबाबदारी महामंडळाची राहिल.
- ३) सदर सुधारीत प्रशासकीय मान्यता म्हणजे अहवालातील तांत्रिक बाबी, निविदा विषयक क्षेत्रीय निर्णय किंवा अनियमितता यास मान्यता गृहीत धरली जाणार नाही. अशा प्रकरणाची तपासणी त्यावेळच्या प्रचलित शासन नियमानुसार करण्याची जबाबदारी विभागाची राहिल.
- ४) सदर प्रकल्पावर लाभधारकांची पाणी वापर संस्था स्थापन करण्याची कार्यवाही वेळीच पूर्ण करावी.

२. या योजनेच्या कामावरील खर्च मागणी क्र.आय-५ प्रधान लेखाशिर्ष, "४७०२ लहान पाटबंधाऱ्यावरील भांडवली खर्च, (८०) सर्वसाधारण, (१९०) सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमांतील गुंतवणूका (००), (००) (०३) तापी पाटबंधारे विकास महामंडळास भागभांडवली अंशदान, (लहान पाटबंधारे) (कार्यक्रम), ५४-गुंतवणूका (४७०२ ४९२७)" या लेखाशिर्षाखाली खर्ची घालावा व शासनाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

३. सदर शासन निर्णय, नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.२१४/२०२४/कार्यासन १४३४, दिनांक ०२/०८/२०२४ अन्वये व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.४३८/२०२४/कार्यासन व्यय-१२ दिनांक १०/१०/२०२४ अन्वये प्राप्त सहमतीनुसार तसेच दिनांक १८/०२/२०२५ रोजी झालेल्या व्यय अग्रक्रम समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार (वित्त विभाग पत्र क्र.अर्थसं-२०२५/प्र.क्र.१०/अर्थ-२, दिनांक १०, मार्च, २०२५) निर्गमित करण्यात येत आहे.

४. या योजनेस प्रदान करण्यात आलेली प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता लपा कार्यासनाच्या प्रशासकीय मान्यता नोंदवहीत २८१ या अनुक्रमांकावर नोंदविण्यात आली आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२५०६३०१५०९५८३३२७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(रोशन हटवार)  
उप सचिव, महाराष्ट्र शासन

**सहपत्र :- परिशिष्ट "अ"**

**प्रत,**

१. मा.राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
२. मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
३. मा.उपमुख्यमंत्री, (वित्त व नियोजन) महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
४. मा.उपमुख्यमंत्री, (नगरविकास) महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
५. मा.मंत्री जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
६. सर्व मा.मंत्री / मा.राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
७. मा.विरोधी पक्ष नेते, विधानसभा / विधानपरिषद, महाराष्ट्र राज्य, विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
८. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य
९. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई / नागपूर.
१०. महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र राज्य, मुंबई / नागपूर.
११. अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
१२. अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
१३. अपर मुख्य सचिव (जलसंपदा), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
१४. सचिव (लाक्षेवि), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
१५. सचिव (प्रकल्प समन्वय), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
१६. कार्यकारी संचालक, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव.
१७. महासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा, नाशिक.
१८. जिल्हाधिकारी, जळगाव.
१९. आंतर वित्त सल्लागार व सह सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
२०. मुख्य अभियंता, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव.
२१. उप सचिव (निवसं), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
२२. अधीक्षक अभियंता, जळगांव पाटबंधारे प्रकल्प मंडळ, जळगांव.
२३. वित्त विभाग (व्यय- १२), मंत्रालय, मुंबई.
२४. नियोजन विभाग (कार्यासन १४३४), मंत्रालय, मुंबई.
२५. अर्थ शाखा -१ व २, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
२६. ल.पा. कार्यासन (संग्रहार्थ).

**परिशिष्ट-अ**  
**साठवण तलाव हंड्याकुंड्या (देव्हारी), ता.चोपडा, जि.जळगांव या प्रकल्पास**  
**प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.**  
**शासन निर्णय क्रमांक: सुप्रमा-२०२४/(२१४/२०२४)/लपा दिनांक: ३०/०६/२०२५ चे परिशिष्ट**

उपशिर्षनिहाय तरतुदी				(किंमत रु.कोटी)
अ.क्र.	उपशिर्ष	मंजूर मुळ प्रशासकीय मान्यता किंमत (दरसूची १९९७-९८)	प्रस्तावित प्रथम सुप्रमा किंमत (दरसूची २०२२-२३)	वाढ/घट
१	अ-प्राथमिक	०.००१०	०.१२	०.११९
२	ब-भूसंपादन	०.०९५७	१३.८०	१३.७०
३	सी-कामे	२.५९	८.५७	५.९८
४	डी - विमोचक	०.०७	०.४९६	०.४२६
५	के - इमारती	०.०१	०.०६	०.०५
६	एम-वृक्षारोपण	०.००	०.०२६	०.०२६
७	ओ -संकिर्ण	०.०४१	०.४३	०.३८९
८	पी- परीरक्षण खर्च	०.००६	०.१४	०.१३४
९	आर-दळणवळण	०.००५	०.०४३७	०.०३८७
१०	एफ-आर.एच.टी.	०.००	०.००	०.००
११	कालवा	०.००	०.००	०.००
१२	अनुषंगिक खर्च	०.६८९	०.९९	०.३०१
एकूण :		३.५१	२४.६६	२१.१५

(रोशन हटवार)  
उप सचिव, महाराष्ट्र शासन